


झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे  
(गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन)



II, मुथा चॅबर्स (विस्तार इमारत), सेनापती बापट मार्ग, पुणे - ४११०१६.  
दूरध्वनी क्रमांक : ०२०-२५६३०२३४/३६, फॉक्स : ०२०-२५६३०२३५  
ई-मेल : srapune@yahoo.in वेबसाईट : www.srapune.gov.in

## झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

(पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे)

मुथा चॅबर्स II, (विस्तार इमारत), सेनापती बापट रोड, पुणे-१६.

वाचा :-

- विकसक मे.रामेश्वर डेव्हलपर्स तर्फे श्री.राधेशाम अगरवाल यांचे तर्फे वास्तुविशारद श्री. राहूल माळवदकर यांचा नवीन एस.आर. ४ (५) व बांधकाम परवानगी मिळणेबाबतचा प्रस्ताव आ.क्र. ४५ दिनांक- ०२/०९/२०१८.
- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (पुणे व पिंपरी चिंचवड) यांनी एस.आर. ४(५) अन्वये दिलेली प्रशासकीय मान्यता दि. -२८/०८/२०१८

( नवीन / सुधारित ) बांधकाम परवानगी

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, सन १९६६ चे कलम ४४ व ४५, तसेच मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, सन १९४९ चे कलम २५३ व २५४ तसेच महाराष्ट्र झोपडपट्टी ( सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास ) अधिनियम १९७१ इ. चे तरतूदीनुसार स.नं.४६/अ/२, ४६ब, ४६क धानोरी, पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे विकसक मे.रामेश्वर डेव्हलपर्स तर्फे श्री.राधेशाम अगरवाल यांचेतर्फे वास्तुविशारद राहूल माळवदकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या बांधकाम नकाशांना उपरोक्त वाचामध्ये नमूद केलेनुसार मंजूरी अपेक्षिलेली आहे. त्यानुषंगाने खालील तक्त्यात नमूद केलेनुसार व यासोबतचे मंजूर बांधकाम नकाशात दर्शविलेनुसार, तसेच खालील तक्त्यानंतरचे अटी व शर्तीसह, प्रकरणी ( नविन ) बांधकाम परवानगी देणेत येत आहे.

A wing

(पुनर्वसन घटक) बांधकाम क्षेत्राबाबतचा तपशील -



अ.क्र.	मजला	अनुज्ञेय वापर	मंजूर बांधकाम क्षेत्र (चौ.मी.)	सदनिका
१.	लोअर ग्राउंड मजला	वाणिज्य / पार्किंग	६०.२० चौ.मी.	०५ दुकाने
२.	अप्पर ग्राउंड मजला	वाणिज्य	४४.५८ चौ.मी.	०४ दुकाने
३.	१ ला मजला	पार्किंग	--	--

४.	२ रा मजला	पार्किंग	--	--
५.	३ रा मजला	रहिवास	२८८.५७ चौ.मी.	११
६.	४ था मजला	रहिवास	३६७.६७ चौ.मी.	१४
७.	५ वा मजला	रहिवास	३६७.६७ चौ.मी.	१४
८.	६ वा मजला	रहिवास	३६७.६७ चौ.मी.	१४
९.	७ वा मजला	रहिवास	३६७.६७ चौ.मी.	१४
१०.	८ वा मजला	रहिवास	३९९.६२ चौ.मी.	१२
११.	९ वा मजला	रहिवास	३६७.६७ चौ.मी.	१४
१२.	१० वा मजला	रहिवास	३६७.६७ चौ.मी.	१४
१३.	११ वा मजला	रहिवास	३६७.६७ चौ.मी.	१४
१४.	१२ वा मजला	रहिवास	३६७.६७ चौ.मी.	१४
१५.	१३ वा मजला	रहिवास	३९९.६२ चौ.मी.	१२
१६.	१४ वा मजला	रहिवास	११२.२३ चौ.मी.	०४
एकूण			४०८६.१८ चौ.मी.	०९ दुकाने + १५१ सदनिका

### A wing

### (विक्री घटक) बांधकाम क्षेत्राबाबतचा तपशील -

अ.क्र.	मजला	अनुज्ञेय वापर	मंजूर बांधकाम क्षेत्र (चौ.मी.)	सदनिका
१.	लोअर ग्राउंड मजला	वाणिज्य / पार्किंग	३४.८१ चौ.मी.	०२ दुकाने
२.	अप्पर ग्राउंड मजला	वाणिज्य	३७०.०८ चौ.मी.	०७ दुकाने
एकूण			४०४.८९ चौ.मी.	०९

अटी/शर्ती

- प्रकरणी यापूर्वी दिलेल्या सर्व बांधकाम परवानग्या रद्द समजणेत याव्यात.




२. जमिनीचे मालकी हक्काबाबत व इतर कोणत्याही हक्काबाबत वाद-विवाद न्यायालयीन तंटा निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी विकसक जबाबदार राहील.
३. ज्या भूखंडावर नवीन इमारत बांधण्यात येणार आहे त्या इमारतीचे भोगवटापत्र मागण्यापूर्वी प्रत्येक विकसकाने इमारतीसमोर कंपाऊंड वॉलच्या आत वृक्ष संवर्धन कायदा १९७५ च्या तरतुर्दीनुसार झाडे लावून ती व्यवस्थीत वाढविण्याच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था व खबरदारी घ्यावी. त्याशिवाय Occupancy Certificate (भोगवटापत्र) मिळणार नाही. रस्त्यावरील झाडांना जरुर ते संरक्षण कुंपण अर्जदाराने करावयाचे आहे. तसेच योजना क्षेत्रातील झाडे बांधकामासाठी तोडणे आवश्यक झाल्यास योग्य त्या प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील.
४. कामगारांच्या सोयीसाठी जागेवर किमान पुरेशा तात्पुरत्या स्वरुपाच्या स्वच्छता गृहाची सोय करणेची, तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक व्यवस्था करणेची जबाबदारी विकसकाची राहील.
५. सदर प्रकरणी मान्य ले-आऊट नकाशा वरील अटी / शर्ती बंधनकारक राहतील.
६. Slum Act १९७१ व झो.पु.प्रा.ची नियमावली, शासनाकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा. यांचे मान्यतेने अटी घालण्याचे अधिकार झो.पु.प्रा. कार्यालयास राहतील.
७. पर्यावरण अधिनियम / कायद्याने अनुषंगाने आवश्यक ती नियमानुसार पुरता करणे विकसकावर बंधनकारक राहील. तसेच इको हौसिंग बाबत सर्व अटी बंधनकारक राहतील.
८. या बांधकामासाठी Rain Water Harvesting करून पावसाचे पाणी साठविणे व ते पुनर्वापर करणे बंधनकारक राहील.
९. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने वेळोवेळी निर्गमित केलेले परिपत्रक व अटी विकसकावर बंधनकारक राहतील.
१०. बांधकाम परवानगीसाठी सादर केलेली कागदपत्रे चुकीची अथवा दिशाभूल करणारी असल्याचे आढळून आल्यास दिलेली बांधकाम परवानगी आपोआप रद्द होईल.
११. प्रस्तुत बांधकाम परवानगीचे अनुषंगाने विविध देय शुल्कांच्या परिणामेमध्ये तफावत आढळून आल्यास फरकाची रक्कम भरणे बंधनकारक राहील. तसेच विविध शुल्काबाबत शासनाकडून / प्राधिकरणाकडून वेळोवेळी होणारे बदल बंधनकारक राहतील.
१२. नकाशात दाखविलेल्या नियोजनामध्ये पूर्व परवानगीशिवाय बदल करु नये.
१३. इमारती बांधकाम करतानाची देखरेख (Supervision) हे सुशिक्षित तज्ज अभियंत्यामार्फत करणेची व गुणवत्ता नियंत्रण (Quality Control) ची जबाबदारी संपूर्णपणे विकसक / वास्तुविशारद यांची राहील.
१४. प्रस्तुत बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर परवानाधारक / भूखंडधारक यांनी जागेवर खालील प्रमाणे माहिती दर्शविणारा फलक लावावा.
  - अ. भूखंडधाराकाचे / परवानाधारकाचे नाव व पत्ता.
  - ब. भूखंड क्रमांक त्याच्या हद्दी व सभोवतालची माहिती नमुद करणे.
  - क. बांधकाम आरंभ प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक
  - ड. एकूण मंजूर बांधकाम क्षेत्र / मजले.



१५. बेसमेंटचा वापर Not for habitation purpose व केवळ वाहनतळासाठी आहे. सदरहू बेसमेंट वापरण्याबाबत उल्लेख फलकावर ठळक अक्षरात. नमूद करण्यात यावा. त्याचे रहिवासी / व्यापारी वापरास प्रतिबंध राहील.
१६. आपत्कालीन व्यवस्थापन अधिनियमातील तरतूदीनुसार प्रस्तावित बांधकाम हे भूकंप विरोधक (Earthquake Resistant) पद्धतीने होईल, याची संपूर्ण जबाबदारी ही विकसक / वास्तुविशारद यांची राहील. याबाबत Structural Designer यांचे प्रमाणपत्र, जोते तपासणी पूर्वी सादर करण्यात यावे.
१७. वरीलप्रमाणे कोणत्याही अटी / शर्तींचा भंग झाल्याचे आढळल्यास प्रस्तुतची बांधकाम परवानगी रद्दबातल ठरविण्यात येऊन विकसक / वास्तुविशारद यांच्यावर नियमानुसार कायवाही करण्यात येईल.
१८. मा. एस.आर. ४ (५) मधील अटीनुसार आरक्षणाखालील ४०% क्षेत्र जोते तपासणी पूर्वी पुणे मनपाकडे हस्तांतरित करणे विकसक / वास्तुविशारद यांच्यावर बंधनकारक राहील.

#### १९. प्रकल्पांची गुणवत्ता तपासणी

सदर प्रकल्पाचे बांधकाम झो.पु.प्रा.ने निश्चित केलेल्या मानकाप्रमाणे आणि जोते तपासणी प्रमाणपत्राच्या दिनांकापासून ०२ वर्षांच्या आत करणे विकसकावर बंधनकारक राहील. तसेच प्रकल्पाचे स्ट्रक्चरल स्टेबिलिटी बांधकामात वापरण्यात येणा-या मालाची गुणवत्ता तसेच बांधकामाचा दर्जा याबाबत कसलीही तडजोड न करता बांधकाम करणेची सर्व जबाबदारी विकसकाची राहील.



सहाय्यक संचालक नगररचना

जा.क्र. झोपुप्रा/तां.१/मास्टर क्र.४१/ १०३२/२०१८

झो.पु.प्रा. पुणे.

दिनांक- ११/१२/२०१८

प्रत:-

- १) विकसक मे.रामेश्वर डेक्हलपर्स तरफे श्री.राधेशाम अगरवाल,  
रोशनी व्हीला प्लॉट नं.३०३ स.नं.४२, ४३  
कस्तुरबा हौ.सो. पुणे - १५
- २) वास्तुविशारद श्री. राहुल माळवदकर,  
स.नं. ६७२/६७३, लोकेश सोसायटी,  
प्लॉट.क्र. १०, बिबवेवाडी पुणे-३७.

